CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED



Corporate Office: 702, Marathon Max, Mulund-Goregaon Link Road, Mulund (West), Mumbai - 400 080.

Tel.: +91-22-6724 8484 / 88 Fax: +91-22-6772 8408

E-mail: marathon@marathonrealty.com Website: www.marathonrealty.com CIN: L21010MH1960PLC011764

May 02, 2022

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
P.J.Towers, Dalal Street,
Mumbai — 400 001.
Scrip Code: 530689

Subject: Submission of Newspaper Publications

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,we hereby submit the soft copies of newspaper publications published in the Newspapers "Business Standard" and "Mumbai Lakshadeep" in their edition dated May 01, 2022 in relation to Standalone and Consolidated audited Financial Results for Quarter and year ended March 31, 2022. Kindly take the above information on your record.

Thanking You,

Yours Truly,

For Citadel Realty & Developers Limited

Sucheta Chaturvedi

Company Secretary & Compliance Officer

PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED (Formerly Known as Dewan Housing Finance Corporation Piramal Capital & Housing Finance

Registerd Office: Unit No.6, 6th Floor, Piramal Amiti Building, Agastya Corporate park, Kamani Junction, Opp Fire station, LBS Marg, Kurla (West) Mumbai- 400070 Branch Address: Gopal Cultural Hall, Office No.9-10, Sai Square, 3rd Floor, Osmanpura, Circle Opp, Bhanudas Sabhahgrah Railway Station Rd, New Usmanpura, Aurangabad, Maharashtra 431001

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Piramal Capital & Housing Finance Limited (Formally Known as DHFL under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of \sup —section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of PCHFL(Formally Known as DHFL) for an amount as mentioned herein under with interest thereon.

APPENDIX IV Possession Notice (for immovable property)

Sr. Name of the Borrower(s)/ No. Guarantor(s)		Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Symbolic Possession	
1.	Loan Code No. 00007058/ Aurangabad Branch Anil Kishanrao Yadav (Borrower) Radha Anil Yadav (Co- Borrower)	rangabad Branch Anil Bearing: Flat No 17, 2nd floor Plot No:29 Gut No.88 Tirupati Complex, Amdar Rd Highcoart Colony Satara		25-April- 2022	
2.	Aurangabad Branch Arun Bearing: Flat No. 5, 1st Floor, P.no. 8		Demand Notice Date/ Amt:- 8/25/2021 For Rs.1,95,108/- (Rupees One Lakh Ninety Five Thousand One Hundred Eight Only	25-April- 2022	
3.			Demand Notice Date/ Amt:- 6/14/2021 For Rs.13,59,243/- (Rupees Thirteen Lakhs Fifty Nine Thousand Two Hundred Forty Three Only	25-April- 2022	
4.			Demand Notice Date/ Amt:- 5/12/2021 For Rs.10,51,068/- (Rupees Ten Lakhs Fifty One Thousand Sixty Eight Only	25-April- 2022	
5.			Demand Notice Date/ Amt:- 12/19/2019 For Rs.2,46,915/- (Rupees Two Lakhs Forty Six Thousand Nine Hundred Fifteen Only	25-April- 2022	
6.			10/21/2021 For Rs.25,19,417/- (Rupees Twenty Five Lakhs Nineteen Thousand Four Hundred Seventeen	26-April- 2022	
7.	Loan Code No. 00001655/ Yavatmal Branch Madhuri Prabhakar Ithape (Borrower) Prabhakar P Ithape (Co-	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No.21/2 (Part) Sr No. 48, Gat No.126, Mouza Bhosa, Aggrwal Layout Nr. Suraj Nagar At- Bhosa Yavatmal Yavatmal	Demand Notice Date/ Amt:- 12/18/2021 For Rs.13,75,752/- (Rupees Thirteen Lakhs Seventy Five Thousand Seven Hundred Fifty Two	25-April- 2022	

	Madhukarrao Verulkar (Borrower) Rasika Kishor Verulkar (Co-Borrower)	Phase 2 Gut No 159, Satara Next to Chate School Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	(Rupees Twenty Five Lakhs Nineteen Thousand Four Hundred Seventeen Only)	
7.	Loan Code No. 00001655/ Yavatmal Branch Madhuri Prabhakar Ithape (Borrower) Prabhakar P Ithape (Co- Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No.21/2 (Part) Sr No. 48, Gat No.126, Mouza Bhosa, Aggrwal Layout Nr. Suraj Nagar At- Bhosa Yavatmal Yavatmal Maharashtra:- 445001	Demand Notice Date/ Amt:- 12/18/2021 For Rs.13,75,752/- (Rupees Thirteen Lakhs Seventy Five Thousand Seven Hundred Fifty Two Only)	25-April- 2022
80.	Loan Code No. 00001768/ Aurangabad Branch Mohammad Shafiuddin Mohd Shamshoddin (Borrower) Mohammad Sajida Begum Shafiuddin (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.07, Sayyed Plaza Building Cts No.11632, Sharif Colony Roshangate Road Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431001	Demand Notice Date/ Amt:- 9/24/2021 For Rs.4,75,884/- (Rupees Four Lakhs Seventy Five Thousand Eight Hundred Eighty Four Only	25-April- 2022
9.	Loan Code No. 00001555/ Aurangabad Branch Narendrasing Ajitsing Maurya (Borrower) Rupali Sursing Patil (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.08, E Building Rk's 4th Dimention, Gut No.30 Aurangabad Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	Demand Notice Date/ Amt:- 8/23/2021 For Rs.11,26,330/- (Rupees Eleven Lakhs Twenty Six Thousand Three Hundred Thirty Only	25-April- 2022
10.	Loan Code No. 00004632/ Jalgaon Branch Nilesh Ramesh Gawande (Borrower) Sunanda Ramesh Gawande (Co- Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Block No.10 Plot No.2 S No.38/3A Apna ghar colony B/h Gurukul Colony Nr Raymon staff colony Mehrun Shivar Jal Jalgaon Jalgaon Maharashtra: 425001	Demand Notice Date/ Amt:- 12/18/2021 For Rs.4,91,424/- (Rupees Four Lakhs Ninety One Thousand Four Hundred Twenty Four Only	25-April- 2022
11.	Loan Code No. 00000773/ Parbhani Branch Nilkanth Anandrao Gadhe (Borrower) Shahubai Nilkanth Gadhe (Co- Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No. 163, Sr No. 23/A Duplex/bunglow No. 163, Vaishnavi Nagar Pawadewadi Naka, Nanded Nanded Nanded Maharashtra:- 431602	Demand Notice Date/ Amt:- 4/29/2021 For Rs.25,74,056/- (Rupees Twenty Five Lakhs Seventy Four Thousand Fifty Six Only	26-April- 2022
12.	Loan Code No. 00003176/ Aurangabad Branch Prajwal Mohan Ganraj (Borrower) Pallavi Prajwal Ganraj (Co- Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.18, Swaraj Sankul Plot No.2 7 3, Jagdale Nagar Gut No.145 Satara Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431005	Demand Notice Date/ Amt:- 5/22/2021 For Rs.10,48,451/- (Rupees Ten Lakhs Forty Eight Thousand Four Hundred Fifty One Only	26-April- 2022
13,	Loan Code No. 00006791/ Aurangabad Branch Rahul Devidas Chaudhari (Borrower) Devidas Narayan Chaudhari (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No.09, Cts No.16021, YashwanCo Op Housing Society Vikas Nagar, Osmanpura Aurangabd Aurangabad Maharashtra:- 431003	Demand Notice Date/ Amt:- 12/18/2021 For Rs.16,04,324/- (Rupees Sixteen Lakhs Four Thousand Three Hundred Twenty Four Only	26-April- 2022
14.	Loan Code No. 00005937/ Aurangabad Branch Rahul Devidas Chaudhari (Borrower) Devidas Narayan Chaudhari (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No.09, Cts No.16021, YashwanCo Op Housing Society Vikas Nagar, Osmanpura Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431005	Demand Notice Date/ Amt:- 12/18/2021 For Rs.15,13,209/- (Rupees Fifteen Lakhs Thirteen Thousand Two Hundred Nine Only	26-April- 2022
15.	Loan Code No. 00007541/ Aurangabad Branch Santosh Bhikaji Kuhare (Borrower) Rameshwar Maroti	All the Part and Parcel of Property Bearing: Row House No. 03, Vijaya Residency Plot No.31, Gut No.86 B/h prasnnadatta Park Aurangabad	Demand Notice Date/ Amt:- 9/24/2021 For Rs.21,79,350/- (Rupees Twenty One Lakhs Seventy Nine Thousand Three Hundred Fifty	25-April- 2022

Aurangabad Maharashtra: - 431001

All the Part and Parcel of Property

Bearing: Flat No.12, Third Floor

Bearing: Flat No. C-10, Dwarka

All the Part and Parcel of Property

Nagari, Bajaj Nagar waluj

Aurangabad Aurangabad

Maharashtra: - 431001

Chabukswar (Co-Borrower)

Aurangabad Branch Sharada

16. Loan Code No. 00002129/

Borrower)

Aurangabad Branch Dattatreya

Aurangabad Branch Vijay

21. Loan Code No. 00005970/

Trambak Chopade (Borrower)

Chetana Vijay Chopade (Co-

	Garabadsing Patil (Borrower) Pratapsing Mohansing Patil (Co-Borrower)	Building No B-1 Dwarawati Residency, Gut No.160 Sawangi Aurangabad Aurangabad Maharashtra- 431001	(Rupees Eight Lakhs Twenty Five Thousand One Hundred Thirty Three Only	11040000
17.	Loan Code No. 00001920/ Aurangabad Branch Suhas Sunilrao Chauthaiwale (Borrower) Mina Suhas Chauthaiwale (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.12, Plot No.10 Gut No.144 Near Aiyyyapa Temple Satara Parisar Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	Demand Notice Date/ Amt:- 5/29/2021 For Rs.6,92,811/- (Rupees Six Lakhs Ninety Two Thousand Eight Hundred Eleven Only	26-April- 2022
18.	Loan Code No. 00004533/ Aurangabad Branch Sunil Hari Pawar (Borrower) Savita Sunil Pawar (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.6, Stilt 2nd Floor, Gauri Bagh, Gut No.32, Sector-A, Plot No.55 Uttara Nagari, Brijwadi Uttara Nagari, Brijwadi Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	Demand Notice Date/ Amt:- 6/16/2021 For Rs.7,40,603/- (Rupees Seven Lakhs Forty Thousand Six Hundred Three Only	25-April- 2022
19.	Loan Code No. 00002196/ Aurangabad Branch Ujwala Gokul Kadam (Borrower) Madhav Vishwambhar Somwanshi (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.10, Building C-2, Second Floor Dwarawati Residency, Gut No.160 Sawangi, Aurangabad, Aurangabad- 431002	Demand Notice Date/ Amt:- 10/29/2019 For Rs.9,59,008/- (Rupees Nine Lakhs Fifty Nine Thousand Eight Only	25-April- 2022
20.	Loan Code No. 00000410/	All the Part and Parcel of Property	Demand Notice Date/ Amt:-	26-April-

Demand Notice Date/ Amt:-

10/29/2019 For Rs.8,25,133/-

5/29/2021 For Rs.3,92,846/- (Rupees

Three Lakhs Ninety Two Thousand

Eight Hundred Forty Six Only

Demand Notice Date/ Amt:-

12/18/2021 For Rs.4,27,082/-

(Rupees Four Lakhs Seventy

25-April-

2022

25-April-

2022

	Aurangabad Branch Vishal Dashrath Dushing (Borrower) Priyanka Simon Khajekar (Co- Borrower)	Bearing: Flat No D-10, Shri Balaji Nagar Plot No.13 to 16, Gut No. 32/5 Brijwadi Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431001	6/29/2021 For Rs.1,73,151/- (Rupees One Lakh Seventy Three Thousand One Hundred Fifty One Only	2022
22.	Loan Code No. 00001052/ Aurangabad Branch Vishal Dashrath Dushing (Borrower) (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No D-10, Shri Balaji Nagar Plot No.13 to 16, Gut No. 32/5 Brijwadi Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431001	Demand Notice Date/Amt:- 9/24/2021 For Rs.7,82,179/- (Rupees Seven Lakhs Eighty Two Thousand One Hundred Seventy Nine Only	25-April- 2022
23.	Loan Code No. 00000349/ Aurangabad Branch Yuvraj Asaraji Jarange (Borrower) Chandrakala Yuvraj Jarange (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.09, Gopi Ratna Building Satara Parisar Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431005	Demand Notice Date/ Amt:- 9/24/2021 For Rs.3,82,415/- (Rupees Three Lakhs Eighty Two Thousand Four Hundred Fifteen Only	26-April- 2022
24.	Loan Code No. 00003439/ Aurangabad Branch Moonirul Ahmed Shaikh (Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No. A-06, 2nd Floor Saba Appartment Cts No. 10448 & 10449 Bhoiwada Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	Demand Notice Date/ Amt:- 8/18/2021 For Rs.14,08,228/- (Rupees Fourteen Lakhs Eight Thousand Two Hundred Twenty Eight Only)	26-April- 2022
25,	Loan Code No. 00002810/	All the Part and Parcel of Property Bearing:	Demand Notice Date/ Amt:-	26-April-

	Dattatare Panchal (Co-Borrower)	Aurangabad Maharashtra:- 431002	Thousand Eighty Two Only	
6.	Loan Code No. 00004669/ Aurangabad Branch Mustejab Hussain Syed (Borrower) Tabassum Fatama Syed (Co- Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No A-4, 4th Floor, J S Heights, Cts No. 10667, Shaha Bazar, Nr Qadari- Hospital, Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	Demand Notice Date/ Amt:- 05/22/2021 For Rs.12,91,347/- (Rupees Twelve Lakhs Ninety One Thousand Three Hundred Forty Seven Only)	26-April- 2022
7.	Loan Code No. 00000068/ Aurangabad Branch Shaikhashrafall Luthferrahman Shaikh (Borrower) Shaikh Nasifa Asharafali (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Flat No.1 and 02 Varma Complex Sarafa, City Chowk Sarafa, City Chowk Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431001	Demand Notice Date/ Amt:- 06/16/2021 For Rs.3,75,558/- (Rupees Three Lakhs Seventy Five Thousand Five Hundred Fifty Eight Only)	26-April- 2022

House No B-10, Wing B G N 343 Ganesh

Devidas Panchal (Borrower) Anita Nagar Waluj Ramrai Road Aurangabad

	Shaikhashrafali Luthferrahman Shaikh (Borrower) Shaikh Nasifa Asharafali (Co-Borrower)	Complex Sarafa, City Chowk Sarafa, City Chowk Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431001	(Rupees Three Lakhs Seventy Five Thousand Five Hundred Fifty Eight Only)	
8.	Loan Code No. 00002121/ Aurangabad Branch Shivaji Bharat Shewale (Borrower) Vidya Shivaji Shawale (Co- Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Row House No.23, Shram Vihar Gut No.344, Waluj Budruk Tq Gangapur, Aurangabad Tq Gangapur, Aurangabad Aurangabad Aurangabad Maharashtra:- 431002	Demand Notice Date/ Amt:- 06/16/2021 For Rs.1,41,158.00/- (Rupees One Lakh Forty One Thousand One Hundred Fifty Eight Only)	26-April- 2022

		Maharashtra:- 431002		
29.	Loan Code No. 00007527/ Akola Branch Dinesh Suresh Jadhav (Borrower) Shilpa Dinesh Jadhav (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No 24 South Part, Swarna Nagar, Krida Sankul Road Nr Thakur Classes Krida Sankul Bulhdana Buldhana Maharashtra:- 443001	Demand Notice Date/ Amt:- 08/23/2021 For Rs.25,84,959/- (Rupees Twenty Five Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred Fifty Nine Only)	26-April- 2022
30.	Loan Code No. 00001843/ Yavatmal Branch Anand P Anchatwar (Borrower) Ashwini A Anchatwar (Co-Borrower)	All the Part and Parcel of Property Bearing: Plot No.34, Sr No.9/1, Gat No.7, Kothari & Singhavi Layout Opp Chandore Layout. Dhamangaon Road Moha Yavatmal Yavatmal	Demand Notice Date/ Amt:- 05/29/2021 For Rs.7,69,472/- (Rupees Seven Lakhs Sixty Nine Thousand Four Hundred Seventy Two Only)	26-April- 2022

Date: May 01, 2022 (Authorised Officer) Piramal Capital & Housing Finance Ltd. Place: Aurangabad

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Regd.Office: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013.

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022 (in lacs - Except Equity share data

Sr.	Particulars	Standalone				Consolidated Year ended	
No.		31 March 2022	31 March 2021	31 March 2022	31 March 2021	31 March 2022	31 March 2021
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total revenue from operations	62.09	56.21	251.82	224.84	251.82	224.84
2	Other Income	-	1-	-	-	-	-
3	Net Profit/(Loss) for the period (before						
	tax and Exceptional items)	12.69	8.63	55.93	48.43	55.93	48.43
4	Net Profit/(Loss) for the period before						
	tax (after Exceptional items)	12.69	8.63	55.93	48.43	55.93	48.43
5 6	Net Profit/(Loss) for the period After Tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	8.31	5.56	40.28	48.03	43.35	35.07
	Comprehensive Income (after tax)]	8.31	5.56	40.28	48.03	43.35	35.07
7 8	Equity Share Capital Earning Per Share (of `10/-each)	789.22	789.22	789.22			789.22
	a) Basic EPS	0.11	0.07	0.51	0.61	0.55	0.44
	b) Diluted EPS	0.11	0.07	0.51	0.61	0.55	0.44

1 The above results were reviewed by the Audit Committee and take on record by the Board of Directors at their meeting held on April 29, 2022.

2 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and the Company's website, www.citadelrealty.in.

3 The figures for the quarter ended 31st March 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date reviewed figures up to the end of the third guarter ended 31st December 2021.

For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Place: Mumbai Date: April 29, 2022

Note:

Director and Chief executive officer (DIN:- 00135602)

Edelweiss Asset Reconstruction Company Limited

Corporate Identity Number: U67100MH2007PLC174759 Registered Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4088 6090 Fax: +91-22-4019 4900 Website: www.edelweissarc.in E-mail: earc.cs@edelweissarc.in

Statement of Consolidated Financial Results for the year ended March 31, 2022

Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (₹ in millions except per share data)

	Year Ended			
Particulars	March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Audited)		
Total income from Operations	10,203.51	9,624.77		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,281.90	2,420.35		
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,281.90	2,420.35		
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,416.17	1,832.45		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,412.65	1,831.92		
Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	2,632.53	2,105.26		
Reserves (excluding Revaluation Reserve)	21,958.17	19,727.30		
Securities Premium Account	5,777.93	5,964.46		
Net worth ¹	24,590.70	22,164.56		
Paid-up Debt Capital / Outstanding Debt	33,273.28	36,029.57		
Outstanding Redeemable Preference Shares	-	-		
Debt Equity Ratio ²	1.35	1.63		
Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each)				
- Basic (Not annualised)	10.06	8.70		
- Diluted (Not annualised)	10.06	6.96		
	Total income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) Securities Premium Account Net worth ¹ Paid-up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio ² Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each) - Basic (Not annualised)	Particulars March 31, 2022 (Audited) Total income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each) Securities Premium Account Securities Premium Account Paid-up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio ² 1.35 Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each) - Basic (Not annualised) 10.06		

Net worth = Share capital + Reserves & Surplus ²Debt-equity Ratio = (Debt securities + Borrowings (other than debt securities)) / Net Worth ³DSCR = Profit before interest and tax / (Interest expense + Principal Repayment in next 12 months) ⁴ISCR = Profit before interest and tax / Interest expense

14 Capital Redemption Reserve

15 Debenture Redemption Reserve

16 Debt Service Coverage Ratio (DSCR) ³

17 Interest Service Coverage Ratio (ISCR) 4

- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchanges in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and the Accounting Standards specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provision of the Companies Act, 2013, as applicable. The full format of annual financial results are available on the websites of the BSE Limited and the Company's website
- For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the Company's website - www.edelweissarc.in
- The consolidated financial results of the Company for the year ended March 31, 2022 are reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April During the year ended March 31, 2022, on receipt of approval from RBI, the Company has converted 3,32,00,000
- Compulsorily Convertible Preference Shares (CCPS) held by CDPQ Private Equity Asia Pte Limited ("CDPQ") into 5,26,31,579 Equity Shares of Rs. 10 each of the Company. Post the conversion, CDPQ has become one of the sponsors of EARC holding 20% of the total paid up equity share capital of the Company. Additionally, post receipt of approval from RBI, Edelweiss Securities Limited ("ESL") transferred 6,89,09,148 equity
- shares to Edelweiss Securities and Investment Private Limited ("ESIPL") vide demat transaction dated April 25, 2022. ESIPL holds 9,38,96,725 equity shares representing 35.668% of total paid up equity share capital of the Company and ESL ceases to be the shareholder of the Company. As on the date of the Board Meeting, Edelweiss Securities and Investment Private Limited has also become one of the sponsors of the Company.
- The Company operates in a single reportable operating segment of distressed credit business as per the requirement of Ind AS 108 - Operating Segment. Reserve Bank of India (RBI) requires every Asset Reconstruction Company to create an Impairment Reserve by
 - appropriating the difference between impairment allowance under Ind AS 109 and the provisioning required under earlier applicable Income Recognition, Asset Classification and Provisioning (IRACP) guidelines (including standard asset provisioning) from its Reserves to the said Impairment Reserve. Accordingly, the Company has created Impairment

The Indian economy is impacted and would continue to be impacted by this pandemic and the resultant

lockdown/restrictions, due to the contraction in industrial and services output across small and large businesses. The impact of the resurrgence of COVID -19 pandemic on Company's results, including credit quality and provisions, gain/loss on fair value changes, investment, remains uncertain and dependent on the current and further spread of COVID-19, steps taken by the government, RBI and other regulators to mitigate the economic impact and also the time it takes for economic activities to resume and reach the normal levels. The Company has maintained sufficient capital and liquidity position and it will continue the same going forward.

In assessing the fair valuation of investment, recoverability of loans, receivables, the Company has considered internal and external sources of information, including credit reports, economic forecasts and industry reports up to the date of approval of these financial results. Given the dynamic and evolving nature of the pandemic, its effect on the operations of the Company may be different from that estimated as at the date of approval of these financial results.

Figures for the previous period/year have been regrouped/reclassified wherever necessary to conform to current period/year presentation.

> For and on behalf of the Board of Directors of **Edelweiss Asset Reconstruction Company Limited**

630.62

0.99

1.63

884.38

0.95

1.47

Sd/-Rajkumar Bansal



NOTICE

Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, May 6, 2022, inter-alia,to consider, approve and take on record the standalone and consolidated audited financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2022.

Pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading in Securities of the Company, notice is also hereby given that the Trading Window to deal in securities of the Company has been closed for the Designated Persons and their immediate relatives with effect from April 1, 2022, and shall be reopened on May 9, 2022.

> For Greenpanel Industries Limited Lawkush Prasad

Date : April 30, 2022 Place: Kolkata

Company Secretary & AVP-Legal

GREENPANEL INDUSTRIES LIMITED

Registered Office: Makum Road, Tinsukia, Assam-786125 Corporate Office: Thapar House, 2nd Floor, 163, S.P. Mukherjee Road, Kolkata-700026 Phone No.: (033)-4084-0600, Fax No.: (033) 2464-5525, CIN: L20100AS2017PLC018272 Email: investor.relations@greenpanel.com; Website: www.greenpanel.com

10cm (H) x 8cm (W)

Public Notice Take Notice that Kotak Mahindra Bank Ltd. has received Rs. 15,00,000/-

(Rupees Fifteen Lakhs only) from Mr. Bharat Vasant Deshmukh, s/o Shri Vasant Deshmukh r/o Flat No. 20, Datta Kripa Apartment, Balaji Nagar, Dhankawadi, Pune, towards full and final settlement of loan account bearing No. 15372822 & 15372790, which was availed by Mr. Shamkumar Udhavrao Kedari and Mrs. Sunita Shamkumar Kedari (hereinafter to be referred the Borrowers) from CitiFinancial Consumer Finance India Ltd. (CCFIL), and which was subsequently assigned to Kotak Mahindra Bank Ltd. (hereinafter to be referred as the Bank) vide Deed of Assignment dated 09.04.2013. Mr. Bharat Vasant Deshmukh has claimed himself to be the legal owner and occupant of the property being - "ALL THAT PIECE AND PARCEL OF THE IMMOVABLE PROPERTY BEARING FLAT NO. 20 ADMEASURING 700 SQ. FT. I.E. 65 SQ. MTRS. BUILT UP AREA ON THE 4TH FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS SHREE DATTA KRIPA APARTMENT CONSTRUCTED ON THE PLOT NO. 3, BEARING S. NO. 22, HISSA NO. 1A/2/3/4/5, SITUATED AT MOUJE DHANKAWADI, WITHIN THE LIMITS OF THE MUNICIPAL CORPORATION OF THE CITY OF PUNE AND THE REGISTRATION DISTRICT OF PUNE, JT. SUB REGISTRAR HAVELI NO. 9, TALUKA HAVELI, DISTRICT PUNE" (hereinafter to be referred as the said property), which was purchased by him from Mr. Shamkumar Udhavrao Kedari vide a registered absolute sale deed. The said property was mortgaged by Mr. Shamkumar Udhavrao Kedari, to secure the financial assistance availed under the above said loan account.

Considering the claim of Mr. Bharat Vasant Deshmukh through POA Holder Ms Rupali Vasnat Deshmukh to be genuine, the Bank shall be releasing the title documents of the said property to him. Any person having any right/claim over the said property and/or any objection grievance with respect to handing over of the title documents, may contact the undersigned within 15 days from this Notice, failing which the Bank shall release the title documents in favour of Mr. Bharat Vasant Deshmukh through POA Holder Ms. Rupali Vasant Deshmukh, and after the expiry of the stipulated period, no claim/claimant will be entertained.

Mr. Nilesh S Desai @ 9822501623 / Mr. Gurpal Singh @ 9592921114

Kotak Mahindra Bank Ltd., Zone-2 Nvati Unitree, 4th Floor, Yerwada, Pune Nagar Highway, Pune.

Camlin **CAMLIN FINE SCIENCES LIMITED**

Regd. off.: Plot No. F/11 & F/12, WICEL, Opp. SEEPZ Main Gate, Central Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel: 91-22-6700 1000; Fax: 91-22-2832 4404 Email:secretarial@camlinfs.com; Website:www.camlinfs.com NOTICE

CIN-L74100MH1993PLC075361

Notice is hereby given in accordance with 124(6) of the Companies Act 2013 ('the Section') and Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund)

Rules, 2016 as amended from time to time ('the Rules'), to the shareholders of Camlin Fine Sciences Limited ('the Company') whose shares are being transferred to the demat account of the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority. All the underlying shares in respect of which dividend was declared by

the Company on 5th August, 2015 and remains not claimed or encashed by the respective shareholders for seven consecutive years are due to be transferred to IEPF Authority on 5th September, 2022 in accordance with the provisions of the Section and the Rules. Complying with the requirements as set out in the Rules, the Company

has communicated individually to all the concerned shareholders at their latest available address whose share(s) is/are liable to be transferred to the demat account of IEPF Authority for taking the appropriate action(s). The shareholders may kindly note that the details of such shareholders being name, folio number/DP ID/ Client ID along with the number of corresponding shares which are due to be transferred to IEPF Authority are available on the website of the Company at www.camlinfs.com. Accordingly, all such shareholders are requested to claim the unpaid/

unclaimed dividend latest by Monday, 5th September, 2022 to avoid the transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by Monday, 5th September, 2022, the Company shall be compelled, with a view to comply with the requirements set out in the Section and Rules, to transfer the corresponding shares to the demat account of IEPF Authority. The concerned shareholders holding shares in physical form and whose

shares are liable to be so transferred, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them in order to comply with the Rules. Hence the original share certificate(s) held by such shareholders shall stand cancelled. In this regard the details uploaded by the Company on its website would be regarded and shall be deemed as adequate notice inter-alia in respect of issuance of duplicate share certificate(s) by the Company for transfer of such shares to demat account of IEPF

dividend(s) transferred to IEPF Authority including all benefits accruing thereon, if any, can be claimed back by the shareholder from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules and no claim shall lie against the Company in this regard. Shareholders having any queries on the subject matter, may

Shareholders may note that both the underlying share(s) along with the

contact the Company's Registrar and Transfer Agents M/s. Link Intime India Pvt. Ltd., C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 Tel No: +91 22 49186270 Fax: +91 22 49186060, e-mail: mt.helpdesk@linkintime.co.in

For Camlin Fine Sciences Ltd. Rahul Sawale



Super Age Borivali (E) Phone : 42872727 Express Advertising, Borivali (W), Phone : 2833 7799 / 2833 9977. Mobile: 9820401077 Falcon Multimedia Pvt. Ltd., Borivali (E) Mobile : 9833226463 Jeet Publicity Borivali (W), Mobile : 9820006816 Nikharge Advertising, Borivali (W), Phone : 28921255 Mobile : 9322210176 Sarvodaya Borivali (W), Mobile : 9322139909 Ad Plus Mira Road (E) Mobile : 8779657505

Plasma Advertising, Panvel. Phone : 022-27461970 Ronak Advertising, vasnı. Phone : 71012345 Mobile: 9324102060/ 9820152753 Rahul Advertising Vashi vasnı, Phone: 022-65119998 Mobile: 9820200044 S.Kumar Publicity, rasnı, Phone : 27898472 Mobile : 9820889848 Siba Ads & Communications, Vashi, Phone: 27892555/ 61372555

Wirar (W). Phone: 0250 – 2503913. Mobile: 9923935556

A.M. Corporation, Thane (W). Phone : 67311000. Advait Advertising, Thane (W). Phone : 25345294 / 25380080. Ashwini Communication, Thane (W). Phone : 2544 5007 Mobile : 9820927100 Mangal Advtg & Consultancy, Thane (W). Phone : 2538 8134 Mobile: 9869197367

Shireen Advertising, Thane (W). Phone : 25343648 / 25341538 Surbhi Advertising Thane (W). Phone: 67924448/9, 66743142 Swati Advertisers, Thane (W), Phone: 9820786203 Mayekar's Ad Junction, Dombivli (E). Phone: 0251-2862551 Mobile: 9870017985 Aries Media, Dombivali (E), Phone : 0251 – 2430030 Mobile : 9892333300 Budhkar Publicity Pvt. Ltd., Kalyan (W). Phone: 0251 – 2205995 Mobile: 9322400262 Dimensions Advertising, Dombivli (E) . Phone: 0251-2445074 Mobile: 9322597885

Prabhakar Advertisers, Dombivli (E).

Dombivli (E). Phone: 0251-2448917 Mobile: 9819575111

Sarathi Enterprises, Thane (W), Phone : 25426604 Mobile : 9920003886

Radha Advertising, Dombivli (E). Mobile : 9920909141 9833555898 Bajaj Publicity Dombivli (E) Miblie : 9320962437 Y.B.Kulkarni Advertising, Dombiyali (W). Phone: 0251 – 2480136 Mobile: 9821467209 Sandip Advtg. Bhandup (W). Phone: 022-25946518 Mobile: 9820750922 Mahesh Advertising & Designing, Mulund (W), Phone : 25622469 / 25682469 Pratik Advertising, Mulund (W). Phone: 25911666 Mobile: 9821154666 Shree Mahapragya Mulund (E) Phone: 21634727 Mobile: 9930350884

Synthesis Communications Mulund (E) Phone: 25638364/65 Riyo Advertising, Ghatkopar (W), Phone: 67704000/ 6500 Mobile: 9821306406

Sadguru Advertising, Vikhroli (W), Phone : 6128 6128 Mobile : 9820319546

financialexp.epap.in

Maharashtra: 445001

Ashansi Advertising & Press Relations,

M.S. Advertising, Bhayander (E), Phone: 022-28160100 Mobile: 9769711727

Sugo Advertising, Vasai (W), Phone : 7756982329/ 7028565571

दादर सार्वजनिक वाचनालयातर्फे विनाशुल्क बालवाचनालय

मुंबई, दि. ३० : घर कुटुंब आणि शाळेच्या बरोबरीनं बालसाहित्यही मुलांवर संरकार करीत असत. सध्या दूरचित्रवाहिन्या -मोबाईलरगरख्या नव-माध्यम ांकडे अतिआकर्षित झालेल्या मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून दादर सार्वजनिक वाचानालय गेली १७ वर्षे बालवाचनालयाचा उपक्रम विनामुल्य चालवित आहे. यावर्षीही २ मे रोजी प्ररन्तुत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून त्या दिवशी सुप्रसिद्ध कवी, लेखक

व मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माता श्री. दीपक शेडगे हे मूलांसमोर कथावाचन, काव्यवाचन करतील तरोच वाचनाची आवड मुलांमध्ये वाढण्यासाठी मुलांनी कोणत्या प्रकारची पुरन्तके वाचावीत याविषयी माहिती देतील व चित्ररेखाटने करून त्यांचे प्रात्यक्षिकही दाखवतील. २ मे ते

सुंदरनगर को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी (मर्यादित)

नीदणी क्र.बी.ओ.एम./डबल्यू.जी.एन./एव.एस.सी. (टी.सी./५७८७/९६-९७/दिनांक २०-६-१९९६) कार्यालय : रूम नं. २/१०२, प्लॉट नं. ५०७-५०८, (५०६ व ५११चेकी), संनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८.

जाहीर गोटीस

नोटीस देण्यात येते की, सुंदरनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,

नोंदणीकृत पत्ता, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८, या संस्थेच्या

११ जून या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे बालवाचनालय चालू राहील. सुजान पालकांनी आपल्या

विनाशुल्क बालवाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरू हॉल ट्रस्टच्या मुलांना मित्र-मंडळीसोबत कार्यवाह उल्का सहस्त्रबुद्ध यांनी वाचनालयात पाठवून या

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्री, केमतराम मलचंद तारवानी हे दकान के ७ तळमजला गजानंट मार्केट कोहौसोलि म्हणन जात सोसायटी, जमीन प्लॉट क्र.३७४, सेक्टर ७ए आणि बी.के. क्र.४७६, मेन रोड, गाव उल्हासनगर-तालुका उल्हासनगर, जिल्हा ठाणे या जागेचे मालक आहेत. मुळत: सदर दुकान लच्छमन र्पिजोमल वाधवानी यांनी मे. गजानंद बिल्डर्स यांच्याकडून दिनांक ०७.०९.१९७० रोजीचे करारनामानुसार खरेद केले होते. सदर लच्छमन पिंजोमल वाधवानी यांनी सदर दुकान श्री. मोहनलाल मुलचंद तारवानी यांच्यांकडे दिनांक २३.०२.१९७६ रोजीचे गोंदणीकृत करारनामा (युएचएन-७८६-१९७६) त्र दिनांक ११.११.१९९२ रोजीचा विक्री करारनाम अ.क्र.८५५/१९९२) मार्फत विक्री केले होते प्रदर श्री. मोहनलाल मुलचंद तारवानी यांचे ३१.०७.१९९५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती मोहिनी एम. तारवानी या कायदेशीर वारसद आहेत. नंतर सदर श्रीमती मोहिनी एम. तारवान यांनी सदर दकान श्री. केमतराम मूलचंद तारवान यांच्याकडे दिनांक २८ ऑगस्ट, १९९६ रोजीचे करारनामा आणि नोंदणी क्र.युएचएन-१-५४० १९९९ धारक नोंदणीकृत अभिहस्तांकः

रारनामामार्फत विक्री केले जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेकडे ताब भसल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस भादेपदा वारसाहक अटलाबटल तारण मालर्क हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकार कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांन लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील खाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासन १४ **(चौटा** देवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अर तमजले जाईल आणि आमचे अशील अश कोणत्याही दांवा आणि/र्किवा हरकतीचा संदर्भ न

घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील

ड्रॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व) म्बई-४०००६६

in New Nanadanvan Co. Op. Hsg. Soc. Ltd, situated at Kasturi Park, Navyhar Road, Bhayander (E), Dist. Thane-401105, who has been expired on 12/03/2005, her husband Shri. Ratnakar Shetty had applied

application for membership and transfe

share certificate in respect of above Flat i

his favour and Society has transferred in favour of Mr. Shri. Ratnakar Shetty subject to

submission of necessary documents as required by the Society. Thereafter, Shri. Ratnakar Shetty has sold the said flat to Shri Raju S. Nirmal & Smt. Hema Raju Nirmal and same has been registered with the Sub-Registrar office, Thane-4, vide document No. TNNA-7440/2018 dated 01.09.2018.

persons, any legal heirs having any claims against the above said flat either by way of sale, mortgage of otherwise are required to

make the same known in writing together with documentary evidence to the undersigned office at 2, Rewa Chambers, 31,

Within 14 days from the date of this notice failing which, detailed claim along with documentary evidence in support thereof,

in default all such claims shall be deemed to have been waived and the title of the said flat shall be deemed to be free from all

जाहीर सूचना

वेंकटेश कुंज को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लेमिटेड, वेंकटेश कॉम्प्लेक्स, १५० फीट रोड,

माईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ (यापुढे सदर

ने. तिरुपती एन्टरप्रायझेस. भागीदारी संस्था. प्रवर्तव

रक भाग आणि श्रीमती संगीता छोटीया, खरेदीदार

भन्य भाग यांच्या दरम्यान दिनांक २७.१२.२००४

रोजीचे विक्री करारनामा झाला होता. सदर दिनांक

१५ १२ २००४ गेजीचा विकी कगरनामा जर मह

म्लॅटबाबत नोंदणी क्रमांक टीएनएन७−००३१७,

२००४ दि.१८.०१.२००५ आहे, ते हरवले आहे

भाणि सापडलेले नसल्याने दिनांक २९.०४.२०२२

रोजी नोंदणी क्र.८७०४/२०२२ नुसार भाईंदर पोलीस

ठाणे येथे लापता दस्तावेज तक्रार नोंद करण्यात

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.४०६ बाबत

दिनांक १८.०१.२००५ रोजीचे नोंदणी

ह.टीएनएन७−००३१७/२००४ धारक दिनांव

२७.१२.२००४ रोजीचे विक्री करारनामाबाबत

विक्री, बक्षीस, अदलाबदल, मालकी हक्क इत्यादी

वरूपात कोणताही दावा, अधिकार, हक्क किंव

भाक्षेप असल्यास त्यांनी माझे कार्यालय पत्ता-

दकान क्र.३, तळमजला, न्यु पंचरत्न

कोहौसोलि., आर.एन.पी. पार्क, आर.एन.पी.

गार्डन समोर, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५

थि सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत

सही/-

निर्भय आर. दुबे

वकील उच्च न्यायलय

दिनांक:0१.0५.२0२२

जाहीर नोटीस

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, सदनिका क्र. ३८, चौथा मूजला, बिल्डिंग क्रू अ नाईक्

कळवावे.

ठेकाण: भाईंदर

rलॅट) या जागेच्या निवासी/मालक आहेत.

Adv. Ramprakash Pandey 2,Rewa Chambers, 31, New Marine Lines, Mumbai – 400 020 / Mob.9320593792

Email: lawjuris@gmail.com

New Marine Lines, Mumbai - 400020.

सही /

D.D. JEWEL

PREMISES

Co-operative Society Ltd (Regn No. MUM/W-C/GEN (O)/8775 Dt. 07.09.2016) Street No. 28, Agyari Lane, Zaveri Bazar, Mumbai – 400 002.

PUBLIC NOTICE

LOSS OF SHARE CERTIFICATE Notice is hereby given that

Share Certificate No. 120 for 10 fully paid up shares each of Rs.50/- each bearing distinctive numbers from 1191 to 1200 (both inclusive) in **D.D. JEWEL** Premises Co-operative Society Ltd., Street No. 28, Agyari Lane Zaveri Bazar, Mumbai- 400 002 issued in the name of

MR. RAJESH KUMAR

SAKALCHAND JAIN &

MRS. RANGILA RAJESH JAIN of Office No. 509 has been lost and that an application for the issue of Duplicate Share Certificate in respect thereof has been made by them of Office No.509, to the Society to whom any objection should be made within 15 days from the date of this announcement. The Public

Certificate For D.D. JEWEL Premises Co-operative Society Ltd. Sd/-Hon. Secretary

are cautioned against dealing

in any way with this Share

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate No(s). 02 For Rs.50 each shares bearing distinctive No(s) 0006 to. 0010 standing in name(s) of Mr Mohan Patil in the books of OM SIDDH ARCADE CHSL, shop no.002 Address Lodha complex, Nav ghar village Bhayander (east) for has been lost/misplaced by transferee I.e. Vikas Ramchandra Patil, transferee applied to the society for issue of duplicate share certificate in lieu thereof

To whom objection if any agains issuance of such duplicate share certificate should be made within 15 days from the date of publication of this notice. Name of applicant

Mr. Vikas Ramchandra Patil Shree samarth Bunglow, Navghar naka Navghar village, Bhayander (east), Thane 401105

PUBLIC NOTICE

RUCHA SANJIV CHAVAN, owner of Flat No. A/6 ousing Society Limited, Survey No. 133, (Old 2), situated at Station Road, Village Nilemon allasopara (West), Taluka Vasai, Dist Palghar IR. SANJIV K. CHAVAN, was the member ark Land Co-Operative Housing Society Limited olding Flat No. A/6, on Second Floor, situated a rvey No. 133, (Old 92), Station Road, Village ilemore, Nallasopara (West), Taluka Vasai, Dist alghar, however MR, SANJIV K, CHAVAN, die 25/06/2020, leaving behind his Wife SMT. RUCHA SANJIV CHAVAN, as his only Legal Heir SMT. RUCHA SANJIV CHAVAN, now intends ell the said Flat to any prospective purchaser. case any of the Legal Heirs have been left behir

incase any one having any claim, right, interes any nature in respect of said Flat should rais eir objection in writing with documentary proereof within Fifteen (15) days from the date sublication to the undersigned, failing which the ransaction will be completed and any one who has ight, interest or claim in respect of said Flat will be emed to have relinquished in favor of my clien

ermanently and forever. R. J. MISHRA (Advocate High Court) ate: 01/05/2022 NOTARY GOVT. OF INDIA OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Maha Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. – Thane.

जाहीर सूचना: ओळखपत्र हरविले आहे

FICICI Bank

तर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणुन देण्यात येत आहे की, आयसीआयसीआय बँक लिमिटेडद्वारा वितरीत **कुमारी रितु रुद्रानंद सिंग** यांचे ओळखपत्र क्र.२२४१४७५ हे दिनांक २७/०४/२०२२ रोजी हरवले आहे. जर कोणास सदर ओळखपत्र सापडल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी सदर ओळखपत्र व्यवस्थापक ऋण सेवा व व्यवस्थापन समृह आयसीआयसीआय बँक लिमिटेड, १ला मजला, सी विंग, ऑटम्न इस्टेट, ांदिवली स्टुडिओजवळ, म्हाडा कॉलनी समोर, चांदिवली, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ यांच्याकडे आणुन द्यावेत.

म्हणून आयसीआयसीआय **बँक लिमिटेड**च्या सर्व ग्राहकांना सुचित करण्यात येत आहे की, ओळखपत्र क्र.२२४१४७५ धारक अनधिकृत व्यक्तीकडे कोणत्याही रकमेचा व्यवहार

पुढे सूचना देण्यात येत आहे की, सदर ओळखपत्र धारण करणाऱ्या कोणाही व्यक्तीकडे ु रकमेचा व्यवहार केल्यास तो त्यांनी स्वत:च्या मुल्य, जोखिम व परिणामावर करावा आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याही व्यवहाराकरिता बंधनकारक/जबाबदार असणार नाही.

दिनांक: ०१/०५/२०२२ आयसीआयसीआय बँक लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई



equitas bank

कर्जदारांचे /जामिनदारांचे

नाव (शाखेचे नाव)

LNo.:VLPHKLYN0002143

श्री. वज्रय्या न्यालपेल्ली

श्रीमती लक्ष्मी न्याईपेल्ली

दिनांक : ३०.०४.२०२२

ठिकाण : चेन्नर्ड

शाखाः कल्याण

कर्जदार:

जामिनदार

मागणी सूचना

दिनांक व रक्तम

09.08.2022

रु.५,९१,७०४/

PUBLIC NOTICE

BALKRISHNA DHAMNE was the owner of Sho No.03 admeasuring 225 Sq.ft (built up area which is inclusive of the balcony /Otla) 250 Sq.ft (Supe Built up area) 188 Sq.ft carpet area on the **Ground**Floor of the Building No.01, of the Building Know as "SHRIPALVAN BLDG NO.1 CO-OP HOUSING SOCIETY LTD" entitled to 5 (FIVE) shares having Share Certificate No. 3, Having Distinctive No starting from 11 to 15 of the said Society ereinafter for brevity's sake collectively referre as "THE SAID SHARES") & Shop No.04 admeasuring 162 Souft (built up area which is nclusive of the balcony /Otla) 180 Sq.ft (Supe Built up area) 135 Sq.ft carpet area on the Ground Floor of the Building No.01, of the Building Knowr as "SHRIPALVAN BLDG NO.1 CO-OP HOUSING SOCIETY LTD", entitled to 5 (FIVE) shares having Share Certificate No. 4, Having Distinctive No. starting from 16 to 20 of the said Societ hereinafter for brevity's sake collectively referre to as "THE SAID SHARES") bearing Surver No.196, Hissa No.1, lying being and situate Village Bolini, Taluka Vasai, District – Palghai Vithin the area of Sub-Registrar at Vasai No. Virar). Vasai- Virar Municipal Corporation Virar West District - Palghar -Maharashtra 401303.(Hereinafter brevity's sake collective ferred to as "THE SAID SHOP") respectively. LATE.LILA BALKRISHNA DHAMNE, died o Dated 05-July-2021 and Leaving behind Three egal heirs i.e 1.MR. BALKRISHNA DASHRATH DHAMNE (Husband), 2. MR. SANJA BALKRISHNA DHAMNE (Son),3. MRS SANGITA DEEPANKAR PATIL (Daughter), LATE .LILA BALKRISHNA DHAMNE. died of Dated 05-July-2021 and NOT MADE an

Nomination in the society, Now The Legal Heirs O ate .Lila Balkrishna Dhamne, Claimed Th Ownership Of The Said Property As They nterested To Transfer The Said Shops Prem The Name Of Mrs. Sangita Deepankar Patil All the banks, financial institution, person Etc. a ereby requested to intimate to my **client** or to **me** or to Society as their counsel about any claim hatsoever regarding the claims, Objections fron any person having right, title, interest in the application property by way of sale, mortgage, gift

ien, inheritance etc. against to sell the said Fla premises to the intending purchaser with sufficien proof within 15 days from this notice otherwise i will be treated that nothing objections or claim is their over it MR.PRAFULL MOHAN GAIKWAD Advocate of Bombay High Courl Add:Kishorkunj Bldg No.1, Galla No.11,Opp. Old Viva Collage, Ekvira Construction,Near

Registration, Office, Virar West 401303. SHRIPALVAN BLDG NO.1 CO-OP HOUSING SOCIETY LTD, Village Bolinj, Virar west – 401303.

निर्मूलनाचा

अपघाताचे प्रमाण

गेल्या दहा-पंधरा

वर्षांपासून या

ररुत्यावर अनेक

निष्पाप लोकां

लोकांवर अतिक्रमण

आणि रस्ता अरुंद

चालवितांना किंवा

रस्त्यावरून ये-जा

करताना अनेकांना

मुकावे लागले

नागरिकांनी

वेगवेगळ्या

गावातील

आजवर अनेकदा

वृत्तपत्राच्या साह्याने

व या ररुत्यावरील

अतिक्रमण हटवणे

करिता आंदोलनाचा

पवित्रा घेऊन

अतिक्रमण

हटविण्याची

काही

या रस्त्यावरील

मागणी केली या

रस्त्याची समस्या

सोडविण्याकरिता

लोकप्रतिनिधींनी

पुढाकार घेऊन

या रस्त्यावरील

हटविण्या करिता

प्रयत्न केले या

रस्त्यावरील

अतिक्रमणाची

समस्या पाहता

पुढाकार घेऊन

बांधकाम विभागाने

बांधकाम विभागाचे

दळवी. सोळके.

शिरखेड पोलीस

हेमत कड़कार

विष्णू पांडे पी

चुंगडा. राजेश

मोहकर बडोले

एम एस ई बी.

गावातील

अतिक्रमण

काढण्यात आले

साहेब इंजिनीयर

यांच्या उपस्थितीत

एस आय. श्याम

रुटेशनचे ठाणेदार

सार्वजनिक

सार्वजनिक

अतिक्रमण

जीवास

असल्याने वाहने

र-थळ ठरलेला होता

इमारतीमधील संस्था सभासद श्री.मारुती बाळकृष्ण तोडणकर, निवासी सदनिका क्रमांक २/५०५, पाचवा मजला, यांचे दिनांक २४/११/२०२१ रोजी निधन झाले. संस्था या नोटीसद्वारे त्यांचा मुलगा श्री. प्रमोद मारुती तोडणकर यांनी केलेल्या संस्था सभासदत्वाच्या अर्जाबाबत विचार विनिमय करण्यापुर्वी मयत संस्था सुभासुदाच्या वतीने अर्ज केलेल्या वारसाना दि.३० : संस्थेचे सभास्दत्व देण्यापुर्वी मयत संस्था नेरपिंगळाई सभासद यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडुन गावातून जाणारा हरकती मागवण्यात येत नोटीस प्रसिध्द झाल्याच्य दिवसा चांदूर तारखेपासून १५ दिवसांच्या आंत त्यांनी बाजार रस्त्यावरील भापल्या मागण्या वा हरकर्तीच्या पृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्य प्रती व हटविण्याची ान्य पुरावे सादर करावेत. जर वर **नम्**द मोहीम सार्वजनिक केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तीकडून हुक गगण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत बांधकाम विभाग तर, मूयत सभासदाचा मुलगा श्री. प्रमोद अंतर्गत पोलीस मारुती तोडणकर यांनी संस्थेच्या सभासदत्वासाठी केलेल्या अर्जाचा विचार बंदोबस्तात सुरू करण्याची/संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवार्ह झालेली नेरपिंगळाई करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. गावातून जाणारा दिनांक: ३०-०४-२०२२ तिवसा चांदूरबाजार आपले विश्वास् सुंदर नगर को.ऑप. हौसिंग सोसायटी (लि.) रस्ता पूर्णतः अतिक्रमणाच्या श्री. बाबुराव सायलू गुजेटी विळख्यात आमदार असल्याकारणाने हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग. मंबई सारिमरा, सारिमरा मार्ग वरळी, मुंबई-४०००३० चौकशीची जाहीर नोटीस

फेरफार अर्ज क्रमांक ACC/X/667/2021 मार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक JANJAGARAM FOUNDATION बाबत.

MAYUR R. KENY अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटिसीद्वारे कळविण्या येते की, धर्मादाय सहायक धर्मादाय आयुक्त **बृहन्मुंबई विभाग, मुंबई** हे वर नमुद केलेल्य . केरफार अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वरे

खालील मद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमुद केलेली न्यास अस्तित्वात आहे काय आणि सदरचा न्यास ही सार्वजनिक स्वरुपाच

आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय? अ. जंगम मिळकत (वर्णन)

(अक्षरी रुपये एक हजार केवळ)

ब. स्थावर मिळकत (वर्णन) : लागु नाही पदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत च्यावयाची असेल अगर परावा टेणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कै फियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यातारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी परी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांव

३०/०३/२०२२ रोजी दिली.

शिक्षा

केले.

अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सही/-

जाहीर सूचना येथे सचित करण्यात येत आहे की, आमचे अशील

श्री. सॅबी ऑगस्तीन फर्नांडिस हे फ्लॅट क्र.सी-२८. २रा मजला, सागर (माहिम) कोहौसोलि म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.२२०/२२२, गाँ माहिम, तालुका व जिल्हा मुंबई शहर येथील जागेचे मालक आहेत. मळतः मटर फ्लॅट में। भावना कल्प्टक्शन कंपनी

ु यांच्याकडून दिनांक ३१.०७.१९७१ रोजीचे विक्री करारनामामार्फत श्री. सॅबी पिटर फर्नॉडिस यांना देण्या आला होता. सदर श्री. सॅबी पिटर फर्नांडिस यांचे ३०.०९.१९७६ रोजी निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार १) श्रीमती संताना सॅबी फर्नांडिस (पत्नी), २) श्री. ऑगस्तीन सॅबी फर्नांडिस (मुलगा), ३) श्रीमती मॅग्दालिना सॅबी फर्नांडिस (मुलगी), ४) श्रीमती फिलोमीना सॅबी फर्नांडिस (मुलगी), ५) श्री. पिटर सॅबी फर्नांडिस (मुलगा) ,) श्री. जोसेफीन सॅबी फर्नांडिस (मुलगा) हे आहेत. आणि विविध प्रतिज्ञापत्र/एनओसी मार्फत सदर मालमत्ता ऑगस्तीन सॅबी फर्नांडिस यांच्या नावे हस्तांतर करण्यात आली होती. सदर ऑगस्तीन सॅबी फर्नांडिस यांचे १३.०९.२००४ रोजी निधन **झाले.** त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसद श्रीमती मार्गारेट ऑगस्तीन फर्नांडिस (पत्नी), २ श्री. जॉर्ज ऑगस्तीन फर्नांडिस (मुलगा), ३) श्रीमती कॅरलोट परेरा (मुलगी) व सॅबी ऑगस्तीन फर्नांडिस (मलगा) हे आहेत. प्रतिज्ञापत्र/क्षतिपर्ती करारनाम मार्फत संदर कायदेशीर वारसदारांनी त्यांचे अधिकार श्री. सॅबी ऑगस्तीन फर्नांडिस यांच्या नावे मुत्त

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेकडे ताब असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस भाडेपड़ा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, मालर्क हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रका कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालीत स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून १४ **(चौदा)** दिवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अर समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील सही /

डॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my clients Mr. Raju S. Nirmal & Mrs. Hema Raju Nirmal that late Shalini Ratnakar Shetty was the owner of Flat No. A/G-2, on Ground Floor,

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ८ डिसेंबर, २०२१ चे माझे अधिकार प्रमाणपत्रानुसार खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत देव पूजा बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) चे अधिकार प्रमाणित आहेत (सदर मालमत्ता)

तथापि उपरोक्त अधिकार प्रमाणपत्रात सदर मालमत्तेबाबतचे दावा प्रलंबितसंबंधी सत्यता अनावधनाने शिल्लक आहे आणि तद्नुसार मला उपरोक्त प्रलंबानामुळे २१ मार्च, २०२२ रोजी नविन अधिकार प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सदर दिनांक २९ मार्च, २०२२ रोजीचे अधिकार प्रमाणपत्र कंपनीकडून सदर मालमत्तेबाबत प्रकल्प नोंदणी संदर्भात महारेराकडे अपलोड करण्यात आले. यापुढे दिनांक २१ मार्च, २०२२ रोजीचे सदर भागप्रमाणपत्रास दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजीचे शुद्धिपत्रक मी वितरीत केले होते आणि ते सुद्धा कंपनीकडून सदर मालमत्तेबाबत प्रकल्प नोंदर्ण

अधिकार प्रमाणपत्राऐवजी वर नमुदप्रमाणे दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजीचे शुद्धिपत्रकासह

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

जमिन सीटीएस क्र.३३०-इ, अंतिम प्लॉट क्र.१६९/बी, क्षेत्रफळ सुमारे ३०७.५० चौ.मी., गाव बोरीवली, तालुका बोरीवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगर जिल्हा, शहर योजना ३, शिपोली रोड, बोरीवली (प), मुंबई-४०००९२ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड

ः जमीन एफपी क्र.१७०; दक्षिणेस ः जमीन एफपी क्र.१६९/ए/१; ः जमीन एफपी क्र.१६९/ए/१;

आज दिनांक ३० एप्रिल, २०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती ध्वनी तेजस दोदिया व **ी. तंजस महेश दोदिया** हे खालील अनुसूचीत सविस्तरपण नमुद केलेल्या अनसु<mark>या भुपेंद्र भट्ट</mark> यांचे अधिकाराची चौकशी करीत आहेत. मुळत: नोंदणी क्रमांक बीडीआर ५०३१/१९९५ धारक दिनांक ०३.०६.१९८५ रोजीचे विक्री करारनामा जो **मे. नरेंद्र बिल्डर्स (बिल्डर)** आणि <mark>श्रीमती अनसुया भुपेंद्र भट्ट व श्री. ललितकुमार प्रभाशंकर भट्ट</mark> यांच्या दरम्यान झाला होता त्यानुसार फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. सदर <mark>श्री. ललितकुमार प्रभाशंकर भट्ट</mark> यांचे ०७.०१.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांची पत्नी <mark>श्रीमती मिरा ललितकुमार भट्ट</mark> यांचे १९.०१.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांचा मुलगा श्री. प्रि<mark>तेश ललितकुमार भट्</mark>ट, विवाहीत मुलगी श्रीमती दक्षाबेन किरीटकुमार पध्या, श्रीमती मिनल जपनामसिंग कोचर, श्रीमती मिनाक्षी मुकेशकुमार पंडित (दिनांक ०४.०५.२०१७ रोजी मयत) व श्री. **भूपेंद्र ललितकुमार भट्ट** दिनांक ३०.०६.१९८४ रोजी मयत) हे आहेत. दिनांक २४.१२.२०२१ रोजीचे मुक्तता करारनाम . गेंदणी दिनांक बीडीआर-१८/१७६३९/२०२१ नुसार श्री. प्रितेश ललितकुमार भट्ट, श्रीमती दक्षाबेन किरीटकुमार पथ्या, श्रीमती मिनल जपनामसिंग कोचर, श्री. मुकेशकुमार कांतिलाल पंडित (स्वर्गीय श्रीमती मिनाक्षी मुकेशकुमार पंडित यांचे पती), श्री. **राहल भुपेंद्र भट्ट** व श्री. **गौरव भुपेंद्र** भट्ट (स्वारीय भुपेंद्र लिलतकुमार भट्ट यांचे मुलग), मुक्तकते यांनी श्रीमती अनसुया भुपेंद्र भट्ट, हस्तांतरकर्त्या यांच्या नावे सदर फ्लॅटमधील त्यांचे अविभाजीत अधिकार, हक्क, हित मुक्त केले आहेत. दी विक्रम कोहौसोलि. यांनी हस्तांतरकर्त्याच्या नावे दिनांक २७.१२.२०२० रोजी अनुक्रमांक ०६१ ते ०२५ (दोन्हीसह) करिता भागप्रमाणपत्र क्र.१३ हस्तांतर केले. उपरोक्त प्रस्ततीनसार माझे अशिलांन सदर फ्लॅट खरेदीकरिता श्री**मती अनसुया भुपेंद्र भट्ट,** हस्तांतरकर्त्या यांच्यासह विक्री करारनाम करण्याची इच्छा आहे.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्थेस खालील अनुसुचीत सविस्तरपर नमुद केल्यानुसार मालमत्तेसंदर्भात विक्री, अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत **युनि**ट क्र.२०२, अतरीकृपा इमारत, आर.टी. रोड, वसंत ॲव्हेन्यु इमारतीजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केर्त आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही. वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.बी-११, क्षेत्रफळ ६१६.२२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, बी विंग, विक्रम को-ऑप.हौ. सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, एन.एस.फडके रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९, जमीन प्लॉट क्र.५ व ६, सर्व्हे क्र.२९, हिस्सा क्र.१(भाग) व सर्व्हे क्र.२६ए, हिस्सा क्र.३, सीटीएस क्र.३३७/४ व ३३७/ 🗤 गाव गुंदवली, तालुका अंधेरी.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०१/०५/२०२२

ॲडव्होकेट मृणाल दळवी. भागीदार में, के.के. चावला ॲण्ड कंपनीकरिता

जाहीर सूचना

संदर्भात महारेराकडे अपलोड करण्यात आले.

अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेस विनंती आहे की, त्यांनी दिनांक ८ डिसेंबर, २०२१ रोजीचे दिनांक २१ मार्च, २०२२ रोजीचे माझे अधिकार प्रमाणपत्राचाच फक्त संदर्भ घ्यावा

आणि चर्तुसिमा खालीलप्रमाणे ः १८.३० मी. रोड.

सही/ (धिरेन एच. शाह) वकील व सॉलिसिटर

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड

इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

वेथे सूचना देण्यात वेत आहे की, खालील कर्जदारांनी **इक्षीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (इएचएफएल)/इक्षीटास**

फायनान्स लिमिटेड (इएफएल)/इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी) यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर

कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत

मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व तारखेल

देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की

प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत

खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून ६०

दिवसांत त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री

करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल.

द्रः:०४४-४२९९५०००,०४४-४२९९५०५०.

(पुर्वीची इक्रीटास फायनान्स लि.) नोंदणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ -२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू -६००००२.

प्रतिभत मालमत्तेचे वर्ण

फ्लॅट क्र.बी-५, १ला मुजला, क्षेत्रफळ सुमारे ३७८ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र अर्थात ३५.११ चौ.मी.

बी विंग, सुशनीर अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, महापालिका घर क्र.१४४३/७, नागाव भाग क्र.१

भिवंडी, जिल्हा ठाणे, सदर फ्लॉट बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.४३ए, हिस्सा क्र.४ पैकी, प्लॉट क्र.१

२, मौजे टेमघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील जागेवर बांधण्यात आलेले आहे आणि भिवंडी

आणि नोंदणी जिल्हा व विभाग ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग किंवा खंड आणि सदर फ्लॅटच्य

चतुसिमाः पुर्वेस वा त्या दिशेनेः फ्लॅट क्र.बी-८; पश्चिमेस वा त्या दिशेनेः ए विंग इमारत; दक्षिणेस

र्किवा त्या दिशेने: मोकळी जागा; उत्तरेस वा त्या दिशेने: फ्लॅट क्र.बी-६. सदर फ्लॅट मुख्य रस्त्याच्य

सही/- प्राधिकृत अधिकारी

इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

निजामपर महानगरपालिकेच्या मर्यादेत आणि उपनोंदणी तालका भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्या मर्यादेत

नोंदणीकत कार्यालय: मॅरेथॉन फ्यचेरेक्स, ना.म.जोशी मार्ग लोअर परळ (प.), मुंबई–४०००१३.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(क्त. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)						
			एक	नेव		एकत्रि	त
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण महसूल	६२.०९	५६.२१	२५१.८२	२२४.८४	२५१.८२	२२४.८४
2	इतर उत्पन्न	_	_	-	-	_	-
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर व विशेष साधारण बाबपूर्व)	92.48	८.६३	५५,९३	82.83	५५.९३	8८.8३
8	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		1001			25	100
	(विशेष साधारण बाबनंतर)	97.49	८.६३	५५.९३	88.83	५५.९३	8८.8३
4	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	6.39	५.५६	80.26	86.03	83.34	34.00
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता						
	सर्वक्रय नफा/(तोटा) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न ज्यामध्ये भागीदारी संस्थेतील						
	नफ्याचा हिस्सा समाविष्ट (करानंतर))	۷.39	५.५६	४०.२८	8८.0३	83.34	34.00
O	समभाग भांडवल	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)		(0.01)			4.602	
	अ. मूळ ईपीएस	0.99	0.00	0.49	0.६٩	0.44	0.88
	ब. सौमिकृत ईपीएस	0.99	0.00	0.49	0.६٩	0.44	0.88

. वरील निष्कर्याचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २९ एप्रिल, २०२२ रोजी झालेल्या संघालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली 39 मार्च, २०२२ रोजी सपंलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. 39 मार्च, २०२२ रोजी सपंलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.citadelrealty.ir वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. ३१ मार्च, २०२२ रोजी सपंलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्य तृतीय तिमाही अखेरीपर्यंतये प्रकाशित वर्ष ते तारीख पुनर्विलोकीत आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

सिटाडेल रियाल्टी ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरित

ठेकाणः मुंबई दिनांक: २९ एप्रिल, २०२२ संचालक व मख्य कार्यकारी अधिकार (डीआयएन:००१३५६०२

LKP SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1994PLC080039 Read Office: - 203. Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400021 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rs.in lakhs except per share data)

			STANDALONE			CONSOLIDATED			
	PARTICULARS	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
		31-Mar-2022	31-Mar-2022	31-Mar-2021	31-Mar-2021	31-Mar-2022	31-Mar-2022	31-Mar-2021	31-Mar-2021
1	Total Income from operations (net)	2,410.83	9,340.74	2,235.03	8,439.45	2,435.10	9,434.49	2,256.77	8,518.06
2	Net Profit/(Loss) from ordinary activties after tax	294.14	1,330.77	(372.23)	391.70	298.97	1,346.73	(373.27)	397.12
3	Net Profit /(Loss) after Extraordianry items	294.14	1,330.77	(372.23)	391.70	298.97	1,346.73	(373.27)	397.12
4	Paid-up Equity Share Capital	1,496.87	1,496.87	1,478.69	1,478.69	1,496.87	1,496.87	1,478.69	1,478.69
	Face Value of the Shares	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00
5	Reserves excluding revaluation reserves		4,192.50		2,892.75		4,275.97		2,960.29
	as per balance sheet								
6	Earning Per Share (EPS) (Face value of Rs.2)								
	-Basic	0.40	1.79	(0.50)	0.53	0.40	1.81	(0.50)	0.54
	-Diluted	0.40	1.79	(0.50)	0.53	0.40	1.81	(0.50)	0.54

The above is an extract of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Fourth Quarter and Financial Year ended March 31, 2022. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsec.com.

LKP

सोबत आमचे अशील श्री. शमसुल इस्लाम गुलाम कादिर यांच्या मालकीची आहे. दि

जाहीर नोटीस

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, घर

नावे होण्याकरिता मागणी करीत आहे. तरी या पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली

रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

मिळकत सदनिका क्र. १०३, पहिला मजला,

(पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत कै. नजमा शमसुल इस्लाम कादिर (५०%), यांच्या ०९/१२/२०१६ रोजी कै. नजमा शमसूल इस्लाम कादिर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर आमचे अशील श्री. शमसूल इस्लॉम गुलाम कादिर, मृत व्यक्तीचे जवळचे वारस (पती) या नात्याने वरील मिळकती संदर्भातील मृत व्यक्तीचे असलेले सर्व अधिकार स्वतःच्या बाबत जर कोणाची काहीही हरकत असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर १४ दिवसांचे आत नोंदवावी, तसे न केल्यास आमचे अशील

ठिकाण : मीरा रोड 🛚 दि. ०१.०५.२०२२

सरस्वती टॉवर, गुलमोहर टॉवर को. ऑ. हो. सो. लि; गंगा कॉम्प्लेक्स, नया नगर, मीरा रोड

जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲंड्कोकेट्स पत्ताः बी – १४, शांती शोप्पिंग सेंटर,

Place : Mumbai

For LKP SECURITIES LIMITED Sd/-Pratik M. Doshi Managing Director

नगर को. ऑ. हौ. सो. लि; शिवसृष्टी, एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला (पू), मुंबई ४०००२४, ही मिळकत आमचे अशील **डॉ. अमृत अंतर पवार** यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात मूळ बिल्डर आणि प्रथम खरेदीदार श्री. किसन दाऊ पाटील यांच्यामध्ये झालेल करारनामा, श्री. किसन दाऊ पाटील आणि श्रीमती. सुवर्णा मोहनसिंग राठोड यांच्यामध्ये झालेला कारनामा आणि श्रीमती, हेबा सौरभ उर्फ पूनम अर्जुन राठोड आणि नीलम अर्जुन राठोड यांच्यामध्ये झालेला दि. ०५/०९/२०१५ रोजीते खरेदिखाद्य तसेच इतर तत्सम दस्तावेज राहत्या घर जवळ प्रवास करीत असताना गहाळ झालेले आहेत. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर १४ दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार

ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲंड्व्होकेट्स पत्ताः बी – १४, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७. ठिकाण : मीरा रोड दि. ०१.०५.२०२३